स्थावर मिळकतींच्या विक्री करीता ई-लिलावाकरीता जाहीर सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिया सिक्युराटाव्यक्तन अपके सिक्त्यूक्शन आफ कावनात्रावय आस्त्र अच्छ एकास्सर आफ सिक्युराटा इंटस्ट अक्ट, २०४२ (भागत अवट) आतात आवजावएलए होन कावनात्रा हातान्य हुए हो इन्हें इन्होलाई तार्डिम फाबानात्र ति. आजी तात्री (आवजाक्षरूल-एवएफ्एक) कॉग्टिर कार्यवाट वर्गेट इन्हें रहे हो विज्ञा हिता, फीब-IV, प्राण न १२२२९५ (विदेशणा) आणि वार्काव वर्षे वर्षे वर्षे हात्र २०१, द एज, २रा मजला, प्रकाश टॉकिज मागे, आयसीआयसीआय बैंक जवळ, पालपर (प.) –४०१४०४/ सीटीएस क्र. ४२७८/१ ते ७, तानाजी नगर, कालिका माता मंदिर जवळ, २रा मजल ार १९५५ (१५) (१९४०) है जुरून के. १९५, १९६, १९७, पहिला मजला, विकास गॅलेक्सी, सानेवाडी, बत्लापुर (पश्चिम) ४११९०३/ आयआयएफ्एल हाऊस, सन इप्फोरेक पार्क रोड क्र. १६४ प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेर, ठाणे-४००६७४ कडे गहण स्थाय मिठकतीची विकी. ज्याअयी आअआयएफ्एल-एचएफएल चा ग्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल एचएफएल ची थकवाकी वसल करणसाठी जे आहे जेथे आहे तत्वाने आणि वे आहे जसे आहे तत्वानें तिच्या विक्रीच्या विक्राच्या विकास खालील कर्ज खाते,प्रॉस्सेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतरीत जार्र

 १. श्री. हरिगंकर काशिनाथ पाटोले क. २७,५५,१६६/ (रुपये मांजामित ४८४ ची.फूट (वर्ड के), वेतविकाल टॉऊन पाटोले मांजामित एवं चाळीस ताल चीणक हजार एको मांजामित ४८४ ची.फूट (वर्ड के), वेतविकाल टॉऊन पाटोले मांजामित १८४ ची.फूट (वर्ड के), वेतविकाल टॉऊन पाटोले के साम साम प्रकार पाटोले के साम पाटोले के साम प्रकार पाटोले के साम पाटोले के साम पाटोले के साम प्रकार पाटेले के साम प्रकार पाटोले के साम प्रकार पाटोले के साम प्रकार पाटोले के साम प्रकार पाटेले के साम प	री राखीव किंमत
पेकनकर १. ओम साई सर्विहंस १. अमेर सर्वेह १. अमेर	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,६४,५००/-
२. श्रीम. प्रार्थना सतिष मिश्रा (प्रार्थयव्द क्र. आयएल१०२४३२७६) बोली वादीव रकम क. २६,८६,५८२/ (स्पर्य वेतीस लाख एकोणनव्यद हजार पायठ) बोली वादीव रकम क. २५,०००/ (स्पर्य पंचवीस हजार पान) १. श्री. धनराज मोतिराम मेंढे २. श्रीम. कुष्यिता धनराज मेंढे (प्रार्थयव्द क्र. आयएल१००४१९०३) श्री. धनराज मोतिराम मेंढे २. १८,४६०,८४४/ (स्पर्य सव्योस लाख एकोणपत्रम स्वर्धन प्रकृति स्वर्धन प्रकृति स्वर्धन स्	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,७६,५००/-
२. श्रीम. हर्षयिना धनराज में हे (प्रॉप्सेक्ट क्र. आयएल१००४१९०३) बोली चांतीय रकम क. ४०,०००/- (रुपये वाळीस क्षात्र) हतार मात्र) हतार मात्र) कोली चांतीय रकम ह. ४०,०००/- (रुपये वाळीस हतार मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) ह. २,२९,६००/-
१. श्री. टिनेश टिकाराम १४-सप्टें-२०२२ फ्लॅट क. सी२-२०२. क्षेत्र मोजमापित २३६ चौ.फट सपर प्रत्यक्ष कब्जा	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,५३,५००/-
विश्वकर्मा	रु. ९५,३००/- (रुपये पंच्याण्णव हजार तीनशे मा
मालमत्तेची तपासणीची तारीख: इअर शेवटची तारीख: ई-लि	लावाची तारीख/वेळ

दानाचे माध्यम : ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुम्ही https://www.bankeauctions.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मसेकरीता मात्र उपलग्

टीप: प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मत्तेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी शस्वी बोलीवरील सर्व थकबाकी देय आस्टीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फाय ल., बी) बँकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्र. द्वारे ९९०२८७९xxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बँक पत्ता: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ९

- अटा आजा नताः— इ. ई-लिलाबात सहमागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुपवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदिबणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आवडी आणि पासवर्ड तया करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वर्रील नमूद शाखा कार्यालयात इअस्साठी प्रदानाचा तपशील केवाबसी आणि पंने कार्डच्या प्रतीमह त्यांचे निवंदा प्रपन्न पाठिबणे/सादर करणे आवश्यक आहे. १. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढिबणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समासीच्या वेळच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास, समासीचा बेठ
- यशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्य
- तारखेपासन १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इत
- बालादाराभा इनात्माव प्रकाशक्रवन मान प्रथमाशाल पाया बालादार स्थापुत्र (तात्माव प्रकाश आण शालाव स्थाप्त साथ अध्य आणि https://www.ilf.com/home-loans/properties-for-auction मार्चन जायाचा सह्यू रंपाल वेत आहे. तप्प्रणित, मदत प्रक्रिया आणि ई-निलावावदील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवावादा ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @7291981124/25/26 यांना संपर्क कराया, मिळकतीचा तपप्रणित, मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचाएफएल टोल फ्री क्र. १८०० १६९० ४९९ थेथे सोमवार ते गुक्रवार राजी स. ०९.३० चा. ते १८:०० चा. तस्यान संपर्क किंचा ईमेल: auction/l@ilf.com येथे ईमेलदूर संपर्क कक शक्तात . बरीत तस्य कर्जदर्शनां प्रशिक्षात प्रत्यक्ष कच्चा योवेच्छी तारण मत्तमध्ये असलेल्या धरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यशा आयआयएफएल-एचएफएस कोणत्याही परिस्थितीत
- मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील
- वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसुर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जप्त करण्यात येईल आणि मिलकत पन्हा विकीमाठी तेवण्यात येर्डल
- 🔈 एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास आयआ
- 🚃 सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सुचना 🛢

र्क्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुपांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री कर ईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

सांकेतिक कब्जा सूचना

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बैंकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरून गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद

तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्यये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वागर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे नाव
क्र.		सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	
۲.	मे. सस्यद मोहसीन अली उर्फ सस्यद मोहसीन अली सस्यद लियाकत अली आणि फरहीन अंजुम अली – १०७८०५००७०७६ आणि १०७८५५०००००१	मालमत्ता १: - नझूल प्लॉट क्र. ६१२, नझूल शीट क्र. ४८, मालमत्ता क्र. ६७३, वार्ड क्र. ०३, खतीब वार्ड, कसबा पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ, महाराष्ट्र ४४५२०४ / जुलै १२, २०२३	मार्च १८, २०२३ रु. २१,९५,६३७.००/-	यवतमाळ
۶.	ओम कृषी एजन्सीज आणि ऑकार महादेवराव ओलोकार आणि वैशाली ऑकार ओलोकार –०६१५०५०००५२	मालमता:-१) दुकान क्र. एस. ४, खालचा तळमजला, नझुल शीट क्र. ६३, सी एस क्र. ६६५/१, कसबे वाशिम, सिटी सेंटर प्लाझा, मुकाम पोस्ट आणि जि. वाशिम, महाराष्ट्र ४४४५०६ मालमता:-२) दुकान क्र. ५, खालचा तळमजला, नझुल शीट नं. ६३, सी.एस. क्र. ६६५/१, कसबे वाशिम, सिटी सेंटर प्लाझा, मुकाम पोस्ट आणि जि. वाशिम, महाराष्ट्र ४४४५०६ मालमता:-२) दुकान क्र. ६, खालचा तळमजला, नझुल शीट नं.६३, सी.एस. क्रमांक ६६५/१, कसबे वाशिम, सिटी सेंटर प्लाझा, मुकाम पोस्ट आणि जि. वाशिम, महाराष्ट्र ४४४५०६ मालमता:-४) दुकान क्र. ७, खालचा तळमजला, नझुल शीट क्रमांक ६३, सी.एस. क्र. ६६५/१, कसबे वाशिम, सिटी सेंटर प्लाझा, मुकाम पोस्ट आणि जि.	फेब्रुवारी २३, २०२३ ह. ३२,८०,०३६.००/-	वाशिम

वरील नमद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चकती करण्यासाठी यादारे ३० दिवसांची सचना देण्यात येत आहे. अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम (आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येई

दिनांक : जुलै १८, २०२३ आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण: महाराष्ट्र

kotak

KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

CIN: U65910MH1988PLC048450 Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Website: kidfl.kotak.com Telephone: +91-22-61660000 Extract of unaudited financial results for quarter ended June 30, 2023

				Amount (₹ in Lakhs)
Sr. No	Particulars	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations	2,574.14	1,460.85	7,697.81
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	854.27	491.00	3,020.62
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	854.27	491.00	3,020.62
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	854.27	491.00	3,020.62
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	855.84	493.15	3,021.99
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00
7 Reserves (excluding Revaluation Reserve)		17,443.20	14,058.49	16,587.34
8	Net Worth	48,443.20	45,058.49	47,587.34
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	83,959.01	50,898.18	73,613.92
10	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. 14 each of ₹ 500000)	_	76.56	_
11	Debt Equity Ratio	1.73	1.13	1.55
12	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.28	0.16	0.97
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00
14	Debenture Redemption Reserve	_	_	

Place : Mumbai

Date : July 17, 2023

- 1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on July 17, 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfl.com
- 3) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and car
- 4) Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/year
- 5) These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016.

For Kotak Infrastructure Debt Fund Limited

NOTICE FOR ELECTION OF SOCIETY

his is to inform all the member of MIRA DHAM CO-OP. HOUSING SOCIETY ITD hat, Society Election will be held from Panel Election Returning officer for new managing ommittee for the period of FIVE YEARS Le. 2023-2024 to 2027-2028. We are publish visional list of society members as on 31/05/2023.

All the members are requested that society is inviting claims and objection or any omissions and Errors in respect of name, address: N.H. NO-8, MIRA VILLAGE V.P.O. BEHIND and Effors in respect of name, address . N.H. 100-6, in the ALEAGE . HANUMAN TEMPLE MIRA ROAD EAST-041107, any other particular in same may be brought to The notice of the office bearers/Returning Officer of the Associate or joint or provisional members of the society (Transfer of vote form No.76-F)

oncerned Member should submit form NO-76-F & 10 A within (10) Ten days from the da of publication of the provisional list of voters. Thereafter Final List of voters will be Published along with Election Program. If associate joint member desires to contest in the election for committee member has to

submit Appendix 10A to the Chairman/ Secretary/Returning Officer within (10) Ten day from the date of Publication and no application would be entertained after the stipulated Also please note, if the Flat /Shop stands in the name of two persons then the first own

would be considered. If associate/Joint member, desires to cast vote, has to take consent from the first owner member as per Rule No 76-F and it has to submitted to the Chairman/Secretary/Returning Officer within (10) Ten days from the date of publication No application would be entertained after stipulated date. If we don't receive the application with (10) Ten days from the date of publication then the first owner/member name (as pe society record) would Be considered for voter's list

Thanks regard,

जाहीर सूचना

सर्व हितसंबंधींस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते

की, गावमौजे घोडबंदर, तालुका व जिल्हा ठाणे

येथील सर्व्हें नंबर २३१, हिस्सा नंबर १, एकुण

क्षेत्र (हे-आर-प्र) ०१-७२-७० म्हणजेच

१७२.७० गुंठे, आकार १२.०० रूपये अशी

जिमन मिळकत श्री. अब्दसमंद मोहमंद जसात

यांनी मेर्सस मॅप्रो कंस्टकशनचे संचालक श्री.

प्रमोदकुमार बाबुलनाथ पांडे व इतर यांजकडून

विकत घेतली आहे आणि मॅप्रो कंस्टकशनचे

संचालक श्री. प्रमोद्कुमार बाबुलनाथ पांडे व

इतर यांनी सदर मिळकत मळ मालक कै. सोवार पांडु पाटील यांजकडून दिनांक १९.०५.१९९४

च्या साठेकराराद्वारे विकत घेतली आहे. सदर

मिळकत श्री. अब्दुसमंद मोहमंद जसात यांनी

माझ्या अशिलांना विकत देण्याचे ठरविले आहे.

तरी सदर जमीन विक्रीसंबंधी कोणत्याही

हितसंबंधी व्यक्ती, संस्था, कंपनी व इतर ह्यांच्या

कोणत्याही प्रकारचा मालकी हक, कब्जा,

इजीमेंट, बोजा, तारण, ताबा, करार, मदार,

साठेखत, क्लम्खत्यार, खरेदी-विक्री,

खरेदीखत, मृत्युपत्र, कर्ज, तारण, लिन, लिज. दान, बक्षीस, भु-करार, कुळ वहिवाट, दावा,

मनाई हुकूम, जाण्या-येण्याचा मार्ग, वहिवाट,

इत्यादी हितसंबंध वा हरकती असल्यास त्यांनी

ही नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांच्या

आत आमचे कार्यालय : "३८, राजश्री शॉपिंग

सेंटर, पोष्ट ऑफिस जवळ, मिरा रोड पूर्व,

तालुका व जिल्हा ठाणे - ४०१ १०७," ह्या

पत्त्यावर सर्व प्रथम पुराव्यानिशी वा लेखी पुराव्यानिशी द्याव्यात. मुदतीनंतर आलेल्या

हरकती विचाराधिन धरल्या जाणार नाहीत तसेच

कोणत्याही प्रकारचा हितसंबंध नाही. असे गहीत

धरले जाईल अथवा असल्यास तो स्वेच्छेने

त्यागीला आहे असे समजून व्यवहार पुर्ण केला

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Ms. Anagha Sawant intends to purchase Flat No.301 admeasuring about 800 sq. ft. i.e. 74.34 sq. mtrs built up area on the 3" Floor, GANGOTRI GLACIER, Opp. Vijay Nagari, Waghbil, Ghodbunder Road, Thane (West) - 400 615 lying and being at Survey No. 2121/[P], 2(P) and 210/1P, Village Kavesar within the limits of Thane Municipal Corporation

the limits of Thane Municipal Corporation registration District & Sub-District Thane

(The Present Seller/Owner). The Vendor/Seller Mrs. Prajwal Kamath (the present Owner) had purchased this Flat from Mr. Durgesh Vayangankar and Mrs. Rekha D. Vayangankar vide Registered Agreement dated 04/08/2012 registered under Serial No. TNN-2/7470/2012 being the Third Agreement, Before that Mr. Durgesh Vayangankar and Mrs. Rekha Vayangankar had purchased the said Flat from Mr. Sanjay Patil the Original Owner vide Registered Agreement dated 24/12/2009 Registered under Serial No. TNN-5/11669/2009 Registered under Serial No. TNN-5/11669/2009 Registered under Serial No. TNN-5/11669/2009

TAKE FURTHER NOTICE that the said Fla

Portines Notice in at the said right principal First Agreement dated 27/107/2004 executed between Mr. Sanjay L. Patil and Mis. Ashirwad Developers referred to as the Promoters, Registered under Registration No. TNN-5/5579/2004 (hereinafter referred to as the Promoter of the Promoter of

Principal Original First Agreement") has been lost

Misplaced by Present Owner and accordingly the

Police complaint under Property missing has be

NOW my client Ms. Anagha Sawant have agree to Purchase this property without the said Origina

Principal First Agreement dated 27/07/2004 executed between Mr. Sanjay L Patil and

TAKE FURTHER NOTICE that the above said

Agreement/s pertaining to the said Flat has lost or

not traceable but the same is not mortgaged with any

Bank/persons/Financial Institution nor it has any so

of claim against or in respect of the aforesaid Flat

of claim against or in respect of the aforesaid. Half property or part thereof by way of inhertance, mortgage, possession, sale, lease, gift, lien, charge easement, lispendis, attachment, whether adjudicated in any litigation or by way of any other right or claim, objection of whatsoever nature upon or over the said Plot. Through this Public Notice we request public at large that if anyone found the aforesaid document can submit the same to the laforesaid document can submit the same to the

aforesaid document can submit the same to the

undersigned Advocate and/or If anyone is having

any sort of claim or objection, is hereby requested to

forthwith bring to the notice of the undersigned or to meet alongwith all the documentary proof within 14 days from the date of PUBLICATION of this Public

transaction shall be entered into and any type of claims staked at later stage shall not be entertained

Office No. 31, Gr. Floor, Cine Wonde

Email: advocatesujata@rediffmail.com

GB Road, Thane (West). Tel No. 9323946617

ADVOCATE SUJATA GUPTE

M/s Ashirwad Develor

ॲड. विनोद आ. शिंदे

वकील उच्च न्यायालय

मोबाईल नं. : ९५९४२३०१७२

जाईल, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

दिनांक: १८/०७/२०२३

ठिकाण : मीरारोड

CC To: - Dy. Registrar Office Thane Taluka , Mira-Bhayander (West Attachments :- (E1, E2, E3, Provisional Voter List

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की, मी खाली दिलेल्या तक्यात अनु क्र. २ ते २०, २२ आणि २३ मध्ये नमद केल्याप्रमाणे जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागचा एकमेव मालक असलेल्या मे. गोयल प्रॉपर्टीस ॲण्ड इस्टेट प्रा. लि. आणि खाली दिलेल्या तक्यात अन क्र. १ मध्ये नमुद केल्याप्रमाणे जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागचा संयुक्त आणि समान मालव असलेल्या मे. गोयल प्रॉपर्टीस ॲण्ड इस्टेटस प्रा. लि. त्यासह आशिष गोयल, ज्योती गोयल, नेहा गोयल आणि निधी गोयल आणि खाली दिलेल्या तक्यात अनु क्र. २१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागचा संयुक्त आणि समान मालक असलेल्या ज्योती गोयल, आशिष गोयल, नेहा गोयल आणि निधी गोयल यांच्या नामाधिकार तपास आहोत., खालीप्रमाणे :-

अ.	सर्वे	७/१२ उताऱ्यानूसार	सीटीएस	l ~
क्र.	क्र.	क्षेत्र (चौ. मी.)	क्र.	क्षेत्र (चौ. मी.)
٤.	१८/१	८०९	३९	७८६
				(रोड मध्ये अंशतः)
٦.	१९/२	२३२७	88	२१९५.१०
				(रोड मध्ये अंशतः)
₹.	२४/३	६०७	৬४	५८३.३०
٧.	३३/ ४	१४१६	હલ	१३६४.४०
५.	३१	१०१२	৬८	८४८.९०
ξ.	३३/६	९११	७९	७४२.५०
७.	३३/५	१९२२	८०	१७८६.२०
८.	३३/८/ए	४१९९	८१	५६४३.२०
			८१/१	१३.१०
			८१/३	३७.२०
۶.	३३/८/बी	१२६५	८१/२	१२.२०
१०.	३२/१	१११३	८२	११२८.५०
११.	३३/९	५०६	८३	५१५.१०
१२.	३३/१०	१११३	८४	१७४७.७०
१३.	३४/१/ए	३०३५	८५	५५१८.४०
	३४/१/बी	२८३३		
१४.	२७	१३१५	८७	१६०३.८०
१५.	२५/२	१०३९६	९३	१०२२७.३०
१६.	३६/१/ए	६०४५	९५	६३९०.५०
	३६/१/बी	५०६		
१७.	३८/१/ए	७२८४	१५६	१२३५१.३०
	३८/१बी	१४१६		
	३८/१/सी	3880		
१८.	३५/१	३५१६	१५७	३५८३.५०
१९.	४१/१	१६१९	१५८	२२२९.७०
	88/2	६०७		
२०.	३३/११	२०२	१५९	१०६.१०
२१.	३८/३/ए	११६३	१६८	२३५०.२०
२२.	३८/३/बी	१२६५		
२३.	३८/४	१०१२	१६७	११२६.८० (२/३रा)

वरील सर्व जिमनी गाव **दारावली,** तालुका **बोरिवली,** जिल्हा **मुंबई उपनगर** च्या एनडी झोन मध्ये; (सदर मिळकत)

कोणालाही सदर मिळकतीचा कब्जा किंवा त्याच्या कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विभागणी, सोडवणूक, कुटुंब व्यवस्था, विश्वस्त, म्युनिमेंट, वारसा, ताबा, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भार, कर्ज, आगाऊ, पुनर्संपादन, संपादन, भाडेपट्टा/उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, कोणतेही न्यायालय/न्यायाधिकरण_/ महसूल/वैधानिक प्राधिकारी यांचा हुकूम/आदेश/निषेधाज्ञा/जप्ती किंवा अन्य कोणत्यार्ह प्रकारे कोणत्याही प्रकारचे शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा ताबा असल्यास तसे लिखित स्वरूपात निम्न-स्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या २१ दिवसांत कळवावे. कसूर केल्यास. तसा व्यक्तींचे दावे जर काही असल्यास. ते कायमस्वरूपी त्यागित मानले जातील आणि सदर मालकांवर बंधनकारक नसतील आणि त्यानंतर वरील सदर मालक सदर मिळकर किंवा त्याच्या कोणत्याही भाग किंवा विभाग सह त्यामधील हक प्रस्तावित खरेदीदारांसह वाटाघाटी करतील.

दिनांक : १७-०७-२०२३

सोनल कोठारी, वकील,वकील, उच्च न्यायालय कार्यालय क्र. १, तळ मजला, ले-मिडास बिल्डिंग, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६४ advsonalkothari12@gmail.com / ९८२०३००११६

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CI**N:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनाकापासून स्पष्ट 60 दिवसाच्या आत **13.04.2023** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम **रु. 20,23,339.81/- (रुपये वीस लाख तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस आणि एक्याऐंशी पैसे फक्त)** साठी कर्ज खाते क्र. **HHLBOR00498848** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **12.04.2023** पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सचना कर्जदार **विशाल वाघमारे, विद्या गौतम वाघमारे आणि गौतम शंकर वाघमारे** याना कलम 13(12) सह सिक्युरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स. २००२ चा नियम ३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेल सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या गलमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 13.07.2023** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रु. 20,23,339.81/- (रुपये वीस लाख तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस आणि एक्याऐंशी पैसे **फक्त)** पढील व्याज **12.04.2023** पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप – कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध

स्थावर मालमत्तेचे वर्णन

297 चौरस फूट मोजमापाचा कार्पेट क्षेत्र असलेला फ्लॅट क्र. एम-312, 'ऑर्किड' नामक बिल्डिगच्य 'एम' विंगमधील तिसऱ्या मजल्यावर, गाव खोनी येथे स्थित, पलावा सिटी, तळोजा बायपास रोड डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, ठाणे – 421204, महाराष्ट्र

तारीख: 13.07.2023

अधिकृत अधिकारी इडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

PRAXIS

प्रॅक्सिस होम रिटेल लिमिटेड

सीआयएन: एल५२१००एमएच२०११पीएलसी२१२८६६ नोंदणीकृत कार्यालय : आयथिंक टेक्नो कॅम्पस, जॉली बोर्ड टॉवर डी, तळमजला, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई - ४०००४२. दूरध्वनी: +९१ २२ ६८८२ ४९०० ई-मेल: investorrelations@praxisretail.in वेबसाइट : www.praxisretail.in

शनिवार, २२ जुलै, २०२३ रोजी होणाऱ्या अतिरीक्त असाधारण सर्वसाधारण सभेच्या

(एजीएम) सूचनेसाठी शुद्धीपत्र

प्रिय शेअरधारक सेबी परिपत्रकांसह वाचलेल्या सेबी सची नियम, एमसीए दारे जारी केलेल्या सामान्य परिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे योग्य पालन करून कंपनीने २९ जून २०२३ रोजी प्रॅक्सिस होम रिटेल लिमिटेडच्या भागधारकांची एक विशेष सर्वसाधारण बैठक (''ईजीएम'') शनिवार, २२ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') (''सूचना'') द्वारे आयोजित करण्यासाठी एक सूचना जारी केली होती. कंपनीने सदर सूचनेसाठी १७ जुलै २०२३ दिनांकीत शुदिद्धपत्र जारी केले आहे ज्यामध्ये खालील सुधाारणा

केल्या आहेत. सूचनेचा ठराव क्रमांक ३ प्राधान्याच्या आधारावर इक्टिी शेअर वॉरंट जारी करण्यासाठी आणि वाटप ू करण्यासाठी भागधारकांची मंजूरी मागतो. कृपया नोंद घ्या की, की ठराव आणि त्यावरील स्पष्टीकरणात्मक विधानामध्ये, सेबी आयसीडीओर विनियमांच्या नियमन १६४(१) नुसार, प्राधान्याच्या आधारावर वाटप करण्याच्या वॉरंटच्या वापरामुळे उद्भवलेल्या इक्टिी शेअर्सच्या फ्लोअर किंमतीचा उल्लेख रु. १५.५२/-पति दक्षिरी शेअर केला आहे. कंपनी, सेबी आयमीदीआर नियमावलीच्या नियमन १६६ नमार, कंपनीच्या नकत्याच संपलेल्या राइटस इश्यसाठी ऐतिहासिक किमतींमध्ये आवश्यक समायोजन केल्यानंतर फ्लोअर किमतीवर पोहोचली होती. वरील आधारावर, वॉरंटची इश्यू किंमत रु.१५.६०/- निश्चित करण्यात आली

तथापि, स्टॉक एक्स्चेंजनुसार, समायोजित किंमतीवर येण्यासाठी फ्लोअर किंमतीची गणना वेगळी होती आणि त्यांच्या हिशोबानुसार, फ्लोअर किंमत रु. १५.९६/- (रुपये पंधरा आणि शहाण्णव पैसे फक्त). त्यानुसार, वॉरंटची इश्यू किंमत रु. १६/- (रुपये सोळा मात्र) प्रति वॉरंटमध्ये सुधारित केली आहे. वरील दष्टीकोनातन -

- १. त्यातील नोटीसमधील पृष्ठ क्रमांक १८ आणि स्पष्टीकरणात्मक विधानामध्ये फ्लोअर किंमत रू १५.५२/- च्या तुलनेत पलोअर किंमत रुपये १५.९६/- (रुपये पंधरा आणि शहाण्णव पैसे) असे
- २. नोटीसमधील पृष्ठ क्रमांक ४, १७ आणि १८ आणि त्यावरील स्पष्टीकरणात्मक विधानामध्ये उल्लेखित इश्यू/वापर केलेल्या फ्लोअर किंमत रु. १५.६०/- च्या समक्ष रु. १६/- (रुपये फक्त सोळा) रुपये असे वाचले पाहिजे. ३. नोटीसमधील पृष्ठ क्रमांक ४, १७ आणि १८ आणि त्यातील स्पष्टीकरणात्मक विधान वर नमूद केलेल्या
- वॉरंटवरील प्रीमियम रु.१०.६०/-, च्या प्रीमियमच्या तुलनेत रु. ११/- (अकरा रुपये फक्त) रुपये नोटीसमधील पृष्ठ क्रमांक ४, १७, १८ आणि १९ वर आणि त्यातील स्पष्टीकरणात्मक विधानावर उल्लेखित एकूण प्रतिफल रु. ६२,४०,००,०००/-च्या एकूण विचारात घेतलेल्या रकमेऐवजी
- ६४.००.००.००/- (रु. चौसष्ट कोटी फक्त) असे वाचावे. नोटीसमधील पृष्ठ क्रमांक ४ वर आणि त्यावरील स्पष्टीकरणात्मक विधानामध्ये नमूद केलेले मॅथ्यू सिरीयक आणि नवीन जैन द्वारे कमाल विचारात घेतलेली देय रक्कम, रु. ६१,७७,६०,०००/-आणि रु. ६२,४०,०००/- अनुक्रमे च्या समक्ष रुपये ६३,३६,००,०००/- आणि रु.
- ६४,००,०००/- अनुक्रमे म्हणून वाचले पाहिजे आणि नोटीसमधील पृष्ठ क्र. १८ वर नमूद केल्याप्रमाणे मूल्यमापन अहवालाची व्याख्या आणि त्यावरील स्पष्टीकरणात्मक विधान, २२ जून २०२३ चा अहवाल आणि १७ जुलै २०२३ चा परिशिष्ट अहवाल म्हणून वाचले जाईल. सदर मूल्यमापन अहवाल आणि परिशिष्ट गुंतवणूकदार संबंध कंपनी पृष्ठावर www.praxisretail.in खालील लिंकवर: https://www.praxisretail.in/

PREFERENTIAL-ISSUE-EGM-2023.html# वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ईजीएम च्या सूचनेमध्ये परिभाषित केलेल्या इतर सर्व मजकूर आणि अटी, या शुद्धीपत्राद्वारे सेव आणि सधारित किंवा पूरक केल्याशिवाय, अपरिवर्तित राहतील. सूचेनेसाठी शुद्धीपत्र हा कंपनीच्या भागधारकांना . वितरित करण्यात आलेल्या २९ जन २०२३ रोजीच्या सचेनेचा अविभाज्य भाग असेल. ईजीएम च्या सूचनेचे शुद्धीपत्र आणि ईजीएम ची अद्ययावत सूचना स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लि. चे संकेतस्थळ www.bseindia.com वर आणि एनईएस चे संकेतस्थळ www.nseindia.com वर आणि

कंपनीचे संकेतस्थळ www.praxisretail.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसार प्रॅक्सिस होम रिटेलसाठी सही/-सानु कपुर

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी तारीख: १७ जुलै २०२३

HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

सीआयएन- एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८

नोंद. कार्यालय : एचडीएफसी बँक लि., एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३. वेबसाईट: https://www.hdfcbank.com, दूर: ०२२-६६५२ १०००, फॅक्स: ०२२-२४९६ ०७३९

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये)

अ.	तपशील	अलिप्त			एकत्रित			
क्र.		संपलेली	संपलेली संपलेले संपलेली		संपलेली	संपलेले	संपलेली	
		तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	
		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	५७८१६६७	१९२८००३८	४१५६०२७	६१०२१२९	२०४६६६१०	४४२०२३२	
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) निव्वळ नफा / (तोटा)	१५९११९९	५८४८५३१	१२१८०११	१६५६३८५	६१३४६८०	१२७८५७४	
3	कालावधीकरिता कर पूर्व (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात) निव्वळ नफा / (तोटा)	१५९११९९	५८४८५३१	१२१८०११	१६५६३८५	६१३४६८०	१२७८५७४	
8	कालावधीकरिता कर पश्चात (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा / (तोटा)	११९५१७७	४४१०८७१	९१९५९९	१२३७०३८	४५९९७११	९५७९११	
4	समभाग भांडवल	५५९१८	५५७९७	५५५४६	५५९१८	५५७९७	५५५४६	
ξ	पुनर्मुल्यांकन राखीव वगळून राखीव (मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार)	२७९६४१०५	२७९६४१०५	२३९५३८३८	२८८८७९५५	२८८८७९५५	२४६७७१६२	
૭	प्रती शेअर प्राप्ती रु. (अनन्यसाधारण बाबीं पूर्वी/नंतर) (प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्य) अवार्षिकीकृत							
	मूलभूत	२१.४०	७९.२५	१६.५७	२२.१५	८२.६४	१७.२६	
	सौम्यिकृत	२१.२८	95.50	१६.५०	२२.०३	८२.२७	१७.१९	
6	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	टीप २ चा संदर्भ	टीप २ चा संदर्भ	टीप २ चा संदर्भ	टीप २ चा संदर्भ	टीप २ चा संदर्भ	टीप २ चा संदर्भ	
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर	घ्यावा	घ्यावा	घ्यावा	घ्यावा	घ्यावा	घ्यावा	
	सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) धरुन)							
8	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	६७७९९१९	६६५३९४३	६३८२६५९				
१०	नेट वर्थ	२८६३८८२०	२७३०६३०४	२४३३२२२५				
११	थकीत रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स	_	-	_				
१२	कॅपिटल रिडम्प्शन रीझर्व्ह	_	-	_				
१३	डेब्ट इकिटी रेशो	0.88	0.38	0.38				
१४	थकीत कर्जे	२०९४२२८०	२०६७६५५६	१७३६०५८९				
टीप	:							

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्यूलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि बँकेची वेबसाईट (www.hdfcbank.com) वर उपलब्ध आहे.
- एकूण सर्वसमावेशक उत्पन्न आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्नाची संबंधित माहिती दिलेली नाही कारण इंड एएस बँकेला अजून लागू केलेली नाही.

सही/-सशिधर जगदीशन व्यवस्थापकीय संचालक

(Director)

ठिकाण : मुंबई दिनांक : १७ जुलै, २०२३

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)

Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/-)

Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (of ₹ 10/- each)

Requirements) Regulations, 2015

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)

SI. No.

2.

3

5.

6.

8.

Basic

Diluted

Place : Chennai

Date: 17.07.2023

Total Income Operations (net)

4. Net profit / (Loss) for the period after tax

TANFAC INDUSTRIES LIMITED

REGD. OFFICE: 14 SIPCOT INDUSTRIAL COMPLEX, CUDDALORE - 607 005, TAMIL NADU

Website: www.tanfac.com - Email : tanfac.invreln@anupamrasayan.com - Telephone : +91 4142 239001-5 - Fax : + 91 4142 239008

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE. 2023

NOTES: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

The full format of the Unaudited Financial Results are available on the BSE Limited website viz., www.bseindia.com and the Company's website, viz., www.tanfac.com

A

RAMCO

Dear Member(s)

Quarter ended

30.06.2023

Unaudited

10.869.65

2.475.19

2,475.19

1.839.22

1.839.22

997.50

18 44

18.44

Quarter ended

31.03.2023

12.182.38

3,009.36

3,009.36

2,237.81

2.239.53

997.50

22 43

22.43

Quarter ended

30.06.2022

Unaudited

8.346.15

1.223.56

1,223.56

898.04

898.04

997.50

9.00

9.00

THE RAMCO CEMENTS LIMITED

Registered Office: "Ramamandiram", Rajapalayam - 626 117. Tamil Nadu

CIN: L26941TN1957PLC003566. Website: www.ramcocements.in.

NOTICE OF 65[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixty Fifth Annual General Meeting of the Company ("65" AGM") will be convened on Thursday, the 10" August 2023 at 10.00 AM through Video Conference ("VC") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circulars of Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, issued pursuant to conducting of Annual General Meeting.

The Notice of the 65" AGM and the Integrated Annual Report for the year 2022-23 including the financial statements for the year ended 31" March 2023 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are

registered with the Company or with their respective Depository Participant

The instructions for e-voting and for participating in the AGM are provided in the Notice of the AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.ramcocements.in and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited: www.bseindia.com and NSE Limited: www.nseindia.com and CDSL's e-voting portal at https://www.evotingindia.com

Members holding shares in physical mode and have not registered their E-Mail ID and

Mobile Number may update the same by using Form ISR-1, available at the Company's website and by communicating the same to the Company at the address. E-Mail ID given below. Members holding shares in demat mode may contact their respective depository participant for the same.

The Cut-Off Date is 03-08-2023, for determining the eligibility of the shareholders

Members holding shares in physical mode and members who have not registered thei

E-Mail ID with the Company / Depository Participant and the members who have acquired shares after the dispatch of the notice and holding shares as of Cut-Off Date, may cast their vote through remote e-voting or through the e-voting during the meeting, by following the procedures mentioned in Point No: 11(D) or (F) of the Notice convening the AGM.

Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as or the Cut-Off Date.

Remote e-voting will commence at 9.00 A.M. on Monday, the 7° August 2023 and end at 5.00 P.M. on Wednesday, the 9° August 2023. During this period, Members holding shares as on the Cut-off Date, may cast their votes electronically.

Those Members, who will be present in the AGM through VC and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their votes again.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at Toll Free Number 1800 22 55 33.

For THE RAMCO CEMENTS LIMITED

SECRETARY

K.SELVANAYAGAM,

vote by remote e-voting or in the AGM.

mbers may also note:

THE RAMCO CEMENTS LIMITED 98-A, Dr. Radhakrishnan Road, Mylapore, Chennai - 600 004.

E-Mail: investorrelations@ramcocements.co.ir

Year ended

31.03.2023

Audited

38.286.98

7.546.24

7,546.24

5,612.97

5.606.77

17,429.96

56.27

56.27

For TANFAC INDUSTRIES LIMITED

(K.SENDHIL NAATHAN)

997.50

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411 036, Maharashtra, India Ph. No : 91-20-6704 2777 / 2476 Fax No : 91-20-2682 2163 $\hbox{E-mail.:} \ \underline{secretarial@bharatforge.com} \quad \hbox{Website:} \ \underline{www.bharatforge.com}$

NOTICE OF THE 62ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 62nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, August 10, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC / OAVM"), in accordance with the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022. issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular Nos. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (together referred to as

"Applicable Circulars") and other provisions of applicable laws. In accordance with the Applicable Circulars, the Notice of AGM and the Annual Report for FY 2022-23 has been sent by e-mail to the Shareholders whose e-mail IDs are registered with the Depository Participants (" ${\tt DPs}$ ") or Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company. The dispatch of the Notice of AGM through email has been completed on July 17, 2023.

The Notice of AGM and Annual Report for FY 2022-23 are available on the

ı	website of the Company and can be downloaded by clicking the following links				
ı	Document	Link to Click			
	AGM Notice	https://www.bharatforge.com/assets/pdf/investor/ AGM_Notice_2023.pdf			
l	Annual Report 2022-23	https://www.bharatforge.com/assets/pdf/investor/ Annual Report 22-23 2-page view compressed.pdf			

Further, the Notice of AGM is also available on the websites of the of the Stock Exchanges: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and of the RTA at https://instavote.linkintime.co.in

In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Shareholders the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM, using electronic voting facility provided by the RTA.

Shareholders holding shares as of the cut-off date may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting"). All Shareholders may please note the following:

Cut-off date of e-voting	Friday, August 04, 2023		
Commencement of remote e-voting period	Monday, August 07, 2023 (09:00 a.m. I.S.T.)		
End of remote e-voting period	Wednesday, August 09, 2023 (5:00 p.m. I.S.T.)		

Remote e-voting will be disabled by the RTA upon expiry of the aforesaid period. The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Shareholders attending the AGM through the VC / OAVM facility who have not cast their votes by remote e-voting will be able to vote during the AGM. Members are requested to note that:

- Members who have already cast their vote through remote e-voting can attend the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a member, they shall not be allowed to change it subsequently or vote again.
- Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be eligible to avail the e-voting facility. Voting rights shall be reckoned on the number of paid-up value of shares registered in the name of the Shareholder/Beneficial Owner (in case of dematerialized shareholding) as on the cut-off date
- The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized or physical form is provided in the Notice of AGM.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password by sending an e-mail request to enotices@linkintime.co.in. However, if a person is already registered with the RTA for e-voting, then his/her existing User ID and Password can be used for casting the vote.

To support the green initiative and to receive communications from the Company in

electronic mode are requested to:						
For shares held in dematerialized form	Register the e-mail IDs with concerned DP					
For shares held in physical form	Furnish KYC details prescribed in Form ISR-1 and other relevant forms (available on the Company's website at www.bharatforge.com/investors/shareholders-information/shareholder-download) and e-mail it to the RTA at mt.helpdesk@linkintime.co.in or by writing to them at M/s Link Intime India Private Limited, C-101, First Floor, 247					

Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai-400083 Members who need technical assistance before or during the AGM may contact the RTA at the designated email id instameet@linkintime.co.in or contact on:-Tel: 022-49186175.

For Bharat Forge Limited Tejaswini Chaudhari Company Secretary and Compliance Officer

Place : Pune Date : July 17, 2023

SOLAPUR MUNICIPAL CORPORATION, SOLAPUR Indrabhuvan Ambedkar Chowk, Railway Lines, Solapur- 413001 Telephone No. 0217-2740300

जा.क./सआस/कक्ष-१/आस्था-

Tender publication

E-Tender in 2023-24 Rates are being called from insurance companies / insurance brokers nsurance Agents registered with IRDA (Insurance Regulatory and Development Authority) on behalf of solapur municipal corporation.solapur to take insurance mediclaim for one year hor corporation, solapur to take insurance medicialm for one year non. Corporators as well as permanent/ temporay officers / daily wages employees incumbent of the corporation. The tender to be submitted only through e tender method on the website of govt of Maharashtra www.mahatenders.gov.in / www.solapurmuncipalcorporation.gov.in are avilabale to watch from date of. 17/07/2023. Tender ID:- 2023_SMC_926028_1

Sd/- (Pushpgandha Bhagat) **Solapur Municipal Corporation**



CIN: L16005WB1910PLC001985 Registered Office: Virginia House, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 Tel: +91 33 2288 9371 · Fax: +91 33 2288 2358 · E-mail: isc@itc.in

Members of the Company are hereby informed that despatch of the Notice of the 112th Annual General Meeting ('AGM') of the Company convened for Friday, 11th August, 2023 and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2023 has been completed on 16th July, 2023, in

conformity with the regulatory requirements.

The Notice of the AGM and the Report and Accounts of the Company for the financial year ended 31st March, 2023 are available on its corporate website https://www.itcportal.com/about-itc/shareholder-value/pdf/noticeagm-2023.pdf and https://www.itcportal.com/about-itc/shareholdervalue/annual-reports/itc-annual-report-2023/pdf/ITC-Report-and-Accounts-2023.pdf, respectively. The Notice of the AGM is also available on the e-voting website of National Securities Depository Limited (NSDL www.evoting.nsdl.com) and on the websites of National Stock Exchange of India Limited (NSE - www.nseindia.com), BSE Limited (BSE - www.bseindia.com) and The Calcutta Stock Exchange Limited (CSE www.cse-india.com), where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 112th AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company. Detailed instructions for e-voting are annexed to the Notice of

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 4th August, 2023 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the AGM Notice as for information purposes only.

Remote e-voting will commence at 9.00 a.m. on Monday, 7th August, 2023 and will end at 5.00 p.m. on Thursday, 10th August, 2023, when remote e-voting will be blocked by NSDL. Members who cast their votes by remote e-voting may attend the AGM but will not be entitled to cast their votes once again.

Persons who become Members of the Company after sending the Notice of the AGM but on or before the cut-off date may write to NSDL at evoting@nsdl.co.in or to the Company at isc@itc.in requesting for user ID and password for remote e-voting or e-voting during the AGM

In case of any query / grievance in respect of any of the matters referred to above, Members may contact:

(a) Mr. Amit Vishal, Assistant Vice President, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone nos. 022-4886 7000 or 022-2499 7000 or at e-mail ID AmitV@nsdl.co.in;

(b) Mr. T. K. Ghosal, Head - Investor Service Centre, ITC Limited, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 at telephone nos. 1800-345-8152 (toll free) or 033-2288 6426 / 0034 or at e-mail ID tunal.ghosal@itc.in. mbers may also send their queries to the e-mail ID isc@itc.in

The Results of voting will be declared within two working days from the conclusion of the 112th AGM. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's corporate website www.itcportal.com under the section 'Investor Relations' and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the NSE, BSE and CSE.

Date: 17th July, 2023

R. K. Singhi Executive Vice President & Company Secretary

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN: L36911MH1989PLC054498 Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096 Tel: 022- 4055 1200 | Fax: 022-2829 2146 Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING DETAILS Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, August 10, 2023 at 12.00 Noon through Video Conferencing or

other audio - visual means (InstaMEET platform of Link Intime) In view of the exemptions given by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India (SEBI), the 34th AGM of the Company is being held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without

the physical presence of the members at a common venue. The web-link to attend this AGM through VC/OAVM is: www.instameet.linkintime.co.in. The MCA and SEBI has also dispensed with the printing of annual reports and dispatch of

hard copy of the same to shareholders. Accordingly, Notice of 34th AGM along with Annual Report 2022-23 is sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant/ the Company as on July 07, 2023. The same is also available on websites www.renaissanceglobal.com. www.bseindia.com and www.nseindia.com. The Flipbook of Annual Report 2022-23 is also available on https://www.renaissanceglobal.com/annual-report-2022-23-flipbook/ It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 03, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive) for the purpose of 34th Annual General

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its' members through Instavote / InstaMEET facility of Link Intime India Private Limited. The members holding shares, either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. Thursday, August 03, 2023 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of 34th AGM of the Company

The details of e-voting, required under Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, are given hereunder:

- . Date of sending electronic copy of Annual Report along with Notice of AGM: Monday, July 17, 20232. Date and time of commencement of e-Voting: Sunday, August 06, 2023 at 9.00 a.m.
- B. Date and time of end of e-Voting: Wednesday, August 09, 2023 at 5.00 p.m.
- 4. e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on August 09, 2023 The Annual Report 2022-23 and Notice of 34th AGM are available on Company's websit www.renaissanceglobal.com.
- In case of any queries regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an email to enotices@linkintime.co.in

By order of the Board For Renaissance Global Limited

Place: Mumbai Date: July 17, 2023

CS Vishal Dhokar Company Secretary



UltraTech Cement Limited

Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 $\textbf{Tel No.} - 022\text{-}66917800/29267800, \textbf{Fax No.} - 022\text{-}66928109, \textbf{Website} - www.ultratechcement.com, \textbf{CIN:} \ L26940MH2000PLC128420$

NOTICE OF THE TWENTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Twenty-Third Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 11th August, 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business set out

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder "("Act"): provisions of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 ("Listing Regulations") and the provisions of General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January. 2023 issued by SEBI ("Circulars").

n compliance with the aforesaid Circulars, the Notice of the Twenty-Third AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be emailed to Members at the email ID registered by them with the Company / Depository Participant(s) ("DPs") Registration of email and updation of bank account:

Members who wish to register / update their email ID and/or bank account mandate with the Company or KFin Technologies Limited. Registrar and Transfer Agent ("KFin") for receipt of dividend, are requested to:

- For shares in Physical mode: register / update details in Form ISR-1 and email the same to KFin at einward.ris@kfintech.com_along with the documents mentioned in the Form.
- For shares in Electronic mode: register / update details with the DP.

Communication in this regard has been sent to Members holding shares in physical form to furnish their KYC details which are not registered in their respective folios. This communication is also available on the Company's website <u>www.ultratechcement.com</u>.

The Notice and Annual Report will be uploaded on the Company's website www.ultratechcement.com, KFin's website https://evoting.kfintech.com and the website of Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

The Board of Directors at their meeting held on 28th April, 2023 have recommended dividend at the rate of ₹ 38/- per equity share having nominal value of ₹ 10/- each for the financial year ended 31th March, 2023. In case, the Company is unable to electronically transfer the dividend to any Member due to non-availability of their bank account details, the Company shall dispatch the dividend warrants to them by post. The Company will provide its Members facility of remote e-voting through electronic voting services arranged by KFin. E-voting shall also be made available to the Members participating in the AGM. In terms of SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated

9th December, 2020, e-voting process will also be enabled for all 'individual demat account holders', by way of a single login credential through their demat accounts / websites of National Securities Depository Limited ("NSDL") and / or Central Depository Services (India) Limited ("CDSL") or DPs. The process and manner for remote e-voting and voting at the AGM through various modes will be provided in the Notice of the AGM and will also be made available on the Company's website **www.ultratechcement.com.** Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members of the Company will remain closed from Friday, 28th July, 2023 to Friday, 11th August, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended 31th March, 2023 and for the AGM. The dividend, as recommended and if approved will be paid on or after Monday,

14th August, 2023 to Members and their mandates whose names appear as: Beneficial Owners as at the end of the business on Thursday, 27th July, 2023 as per lists to be furnished by NSDL and CDSL in respect of shares held in electronic form, and

Members in the Register of Members of the Company in physical form which are maintained with KFin situated at Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana India - 500032 on Thursday, 27th July, 2023.

For UltraTech Cement Limited

HDFC BANK We understand your world HDFC BANK LIMITED

CIN: L65920MH1994PLC080618

Regd. Office: HDFC Bank Ltd., HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013. Website: https://www.hdfcbank.com, Tel.: 022-6652 1000, Fax: 022-2496 0739.

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(₹ in lacs)

			Standalone			Consolidated	
Sr		Quarter	Year	Quarter	Quarter	Year	Quarter
	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	30.06.2023	31.03.2023	30.06.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from operations	5781667	19280038	4156027	6102129	20466610	4420232
2	Net Profit / (Loss) for the period	1591199	5848531	1218011	1656385	6134680	1278574
	(before tax, exceptional and / or extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	1591199	5848531	1218011	1656385	6134680	1278574
	(after exceptional and / or extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	1195177	4410871	919599	1237038	4599711	957911
	(after exceptional and / or extraordinary items)						
5	Equity Share Capital	55918	55797	55546	55918	55797	55546
6	Reserves excluding revaluation reserves	27964105	27964105	23953838	28887955	28887955	24677162
	(as per balance sheet of previous accounting year)						
7	Earnings Per Share (₹) (before / after extraordinary						
	items) (Face Value of ₹ 1/- each) - not annualized:						
	Basic:	21.40	79.25	16.57	22.15	82.64	17.26
	Diluted:	21.28	78.89	16.50	22.03	82.27	17.19
8	Total Comprehensive Income for the period	Refer note 2					
	[comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
9	Securities Premium Account	6779919	6653943	6382659			
10	Net worth	28638820	27306304	24332225			
11	Outstanding Redeemable Preference Shares	_	_	_			
12	Capital Redemption Reserve	-	-	_			
13	Debt Equity Ratio	0.44	0.39	0.36			
14	Outstanding Debts	20942280	20676556	17360589			

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of the Bank (www.hdfcbank.com).
- Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income is not furnished as Ind AS is not yet made applicable to banks.

Place: Mumbai Date: July 17, 2023

Sd/-Sashidhar Jagdishan **Managing Director**

Place: Mumbai Sanieeb Kumar Chatteriee Date: 17th July. 2023 Company Secretary